

## पुणे विद्यापीठ

### इंग्लिश मराठी अनुवाद पदविका अभ्यासक्रम

**पात्रता :** बारावी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

**वयोमर्यादा :** वयोमर्यादा नाही.

**कालावधी :** एक वर्ष ( पन्नास घडयाळी तास)

#### **अभ्यासक्रमाची उद्दिष्टे**

१. अनुवादाचे स्वरूप समजणे.
२. अनुवादाचे महत्व लक्षात येणे.
३. अनुवादाची विविध क्षेत्रातील गरज लक्षात येणे.
४. अनुवादाचे विविध प्रकारांची ओळख होणे.
५. अनुवादासाठी पायाभूत कौशल्ये विकसित होणे.

#### **अभ्यासक्रमाचे घटक :-**

##### **१ अनुवादाचे स्वरूप व इतिहास -**

अनुवादाचे स्वरूप, इतिहास व महत्व  
अनुवादाची सद्विस्थितीतील आवश्यकता

##### **२ अनुवादाचे प्रकार:-**

भाषांतरे, अनुवाद व रूपांतर, स्वै रूपांतर इ. प्रकारचे स्वरूप

##### **३ अनुवादकास आवश्यक पूर्व तयारी:-**

भाषिक क्षमता, सामाजिक - सांस्कृतीक इ. पाश्वर्भूमीचे ज्ञान, भाषेच्या क्षेत्रीय वापराचे ज्ञान

##### **४ इंग्रजी - मराठी भाषिक व्यवस्थांचे ज्ञान :-**

इंग्रजी - मराठी भाषेतील वाक्यरचना, शब्दक्रम, लिंग, वचन, विभक्तीचे भिन्न उपयोजन, वाक्प्रचार आणि पारिभाषिक संज्ञा. विविध कोशांचे व तत्सम संदर्भसाधनांचे सहाय्य (शब्दकोश, पर्यायकोश, वाक्प्रचार कोश इ.)

##### **५ अनुवादाचा प्रत्यक्ष सराव :-**

**मूल्यमापन-** वर्षाच्या अखेरीस १०० गुणांची परीक्षा घेतली जावी, त्यात ४० गुणांसाठी प्रत्यक्ष अनुवादाचे दोन प्रश्न असावेत. त्यासाठी चार उतारे देण्यात यावेत. प्रत्येक घटकावर १० गुणांचा एक प्रश्न १०० शब्दापर्यंत आणि ५ गुणांसाठी एक टिप ५० शब्दांपर्यंत विचारण्यात यावी. प्रश्नांना पर्याय असावेत.

### संदर्भ ग्रंथ

- १ . भाषांतर मीमांसा - संपादक. डॉ कल्याण काळे, डॉ अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे.
२. भाषांतर - शास्त्र की कला, प्रा. म.वि.फाटक, अंजनी ठकार, वरदा बुक्स, पुणे.
३. भाषांतर विद्या - स्वरूप आणि समस्या , संपादक, डॉ. रमेश वरखेडे, य.च.मु.वि. प्रकाशन
४. अनुवाद - एक उज्ज्वल करिअर, संदीप नूलकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.
५. Translation Studies - Susan Bassnet Meguire
६. भाषांतर चिकित्सा - डॉ. मधुकर जोशी, स्नेहर्वधन प्रकाशन, पुणे

## पुणे विद्यापीठ

### इंग्लिश मराठी अनुवाद पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर

वयोमर्यादा : वयोमर्यादा नाही.

कालावधी : एक वर्ष ( पन्नास घडयाळी तास)

#### अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

अनुवादाच्या विविध क्षेत्रांची माहिती करून घेणे.

अनुवादाची प्रगत कौशल्ये आत्मसात करून घेणे.

विविध क्षेत्रीय अनुवादाचा सराव करणे.

#### अभ्यासक्रमाचे घटक

१. अनुवाद करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :- अनुवादाचे उद्देश लक्ष्य वाचक / श्रोता, क्षेत्रिय भाषिक परंपरा, विविध भाषा शैली
२. प्रसारमाध्यमांसाठीचा अनुवाद/ माध्यमनिहाय विचार, वृत्तपत्रे, माहितीजाल E-media (Internet) दृकश्राव्य माध्यमे, औपचारिक व अनऔपचारिक शैली.
३. वैज्ञानिक क्षेत्रातील अनुवाद- सैद्धांतिक विवेचन व तांत्रिक मजकुराचे भाषांतर, विविध ज्ञान शाखामधील परिभाषा.
४. प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील अनुवाद - विविध उद्देश- जनसंपर्क व प्रशासन
५. वाढूमयीन अनुवाद - ललित व ललितेतर अनुवादातील भेद - शैलीचा विचार, मूळ साहित्य कृती, साहित्यिकाची शैली इ. विचारांची आवश्यकता.
६. विधी क्षेत्रातील अनुवाद - विविध स्तर कायद्यांचे अनुवाद, न्यायालयीन कामकाज व निर्णयांचे अनुवाद, कायद्याची परिभाषा व संकेतांचा प्रभाव
७. दुरभाष्याची जबाबदारी - कार्याचे स्वरूप, राजनैतिक, सांस्कृतिक, औद्योगिक इ. अनुवाद करताना घ्यावयाची खबरदारी

**मूल्यमापन-** वर्षाच्या अखेरीस २०० गुणांची परीक्षा होईल व त्यापैकी १०० गुण अनुवादाच्या प्रकल्पास असतील. प्रकल्पासाठी उपरोक्त क्षेत्राशी निगडीत २५ ते ३० पृष्ठांच्या संहितेचा अनुवाद करावा.

१०० गुणांच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातील ५ घटकांवर २० गुणांचे ५ प्रश्न काढण्यात यावेत.

### संदर्भ ग्रंथ

- १ . भाषांतर मीमांसा - संपादक. डॉ कल्याण काळे, डॉ अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे.
२. भाषांतर - शास्त्र की कला, प्रा. म.वि.फाटक, अंजनी ठकार, वरदा बुक्स, पुणे.
३. भाषांतर विद्या - स्वरूप आणि समस्या , संपादक, डॉ. रमेश वरखेडे, य.च.मु.वि. प्रकाशन
४. अनुवाद - एक उज्ज्वल करिअर, संदीप नूलकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे.
५. Translation Studies - Susan Bassnet Meguire
६. भाषांतर चिकित्सा - डॉ. मधुकर जोशी, स्नेहर्वधन प्रकाशन, पुणे